


SITI Networks Limited

UG Floor, FC-19 & 20, Sector-16 A, Film City,
Noida, Uttar Pradesh-201301, India

Tel: +91-120-4526700

Website : www.sitinetworks.com



December 5, 2024

To,

The General Manager
Corporate Relationship Department
BSE Limited
Phiroze Jeejeeboy Towers
Dalal Street, Fort,
Mumbai- 400 001
BSE Scrip Code: 532795

The Manager
Listing Department
National Stock Exchange of India limited
Plaza, 5th Floor, Plot no. C/1, G Block
Bandra Kurla Complex, Bandra (E)
Mumbai- 400 051
NSE Scrip Symbol: SITINET

Kind Attn. : Corporate Relationship Department

Subject : Newspaper Publication regarding Public Notice convening the 18th Annual General Meeting of the Company through VC / OAVM

Dear Sir,

This is in reference to our intimations:


- (i) dated December 3, 2024, wherein public notice by way of advertisement have been published in newspapers namely "Business Standard" (English language newspaper) dated December 2, 2024 and "Mumbai Lakshadeep" (Marathi language newspaper) dated December 3, 2024, in compliance with General Circular No. 20/2020 dated May 5, 2020 issued by Ministry of Corporate Affairs, Government of India, regarding holding of Annual General Meeting through VC / OAVM; and
- (ii) dated December 3, 2024, regarding submission of Annual Report of the Company for the financial year 2023- 24.

In this context, we wish to inform you that in compliance with Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations"), we have published Notice of the 18th Annual General Meeting of the members of the Company on December 4, 2024.

Pursuant to Regulation 47(3) of the SEBI Listing Regulations, we are enclosing herewith a copy of each of the newspaper advertisement published on December 4, 2024 in English



Regd. Off. : Unit No. 38, 1st Floor, A Wing, Madhu Industrial Estate, P.B. Marg, Worli, Mumbai - 400 013
Tel. : +91-22-43605555 **CIN No. :** L64200MH2006PLC160733




language in "Business Standard" (English language newspaper) and in Marathi language in "Mumbai Lakshadeep" (Marathi language newspaper), wherein Notice of the 18th Annual General Meeting of the Company have been published.

You are requested to kindly take the same on record.

Thanking you,

Yours truly,

For **Siti Networks Limited**


Suresh Kumar

Company Secretary & Compliance Officer

Membership No. ACS 14390 *

FORM NO. 91

Form of Advertisement
[See rule 199(4)]NUMECH EMBALLAGE LIMITED
(CIN: L25209MH1985PLC037533)
(IN CREDITORS' VOLUNTARY WINDING UP)

Notice of Creditors' Meeting

Notice is hereby given that a meeting of Creditors in the above matter will be held at Unit No. 2, 7th Floor, B Wing, Times Square, Andheri-Kurla Road, Marol, Andheri East, Mumbai, Maharashtra 400059 on Monday, 23rd of December 2024 at 12.00 noon.

Agenda: To lay account of the acts and dealings and of the conduct of the winding up during the preceding year i.e. 30th September 2023 to 29th September 2024, together with a statement in the prescribed Form No. 153 containing the prescribed particulars with respect to the proceedings and position of, the liquidation as per provisions of Section 508 of the Companies Act, 1956.

Proxies forms are enclosed herewith.

Proxies to be used at the meeting must be lodged with the Liquidator not later than 12.00 Noon on Friday, 20th December 2024 at the registered office of the Company at 98, Princess Street (Sharmaldas Gandhi Marg), 1st floor, Office No. 15, Mansoor Building, Mumbai-400002.

Dated this 3rd day of December 2024.

Ashwin Doshi
(Liquidator)

Address: 212/218, Khetwadi Main Road, 4/3, Goverdhan Bhavan, Mumbai-400004

PUBLIC NOTICE FOR SALE OF SHARES OF M/s JINDAL INDIA POWER LIMITED (Formerly known as M/s Jindal India Thermal Power Limited)

Punjab National Bank, a body corporate constituted under the Banking Companies Acquisition and Transfer of Undertakings Act V of 1970, having its Corporate Office at Plot No 04, Sector-10, Dwarka, Delhi - 110075 and inter alia its Treasury Division situated at, 2nd Floor, PNB-BOI Towers, C-29, G-Block, Bandra Kurla Complex Mumbai 400051, through this Public Notice, is hereby inviting Sealed Quotations from the general public for purchase of 1,08,01,484 equity shares of M/s Jindal India Power Limited (Formerly M/s Jindal India Thermal Power Limited) as held by PUNJAB NATIONAL BANK.

M/s Jindal India Power Limited, previously known by the name of M/s Jindal India Thermal Power Limited, is a Private Limited Company incorporated as per the provision of Company Act 2013 having its registered office at Habitat India, 1st Floor, C-3 Qutub Institutional Area, Katwaria Sarai, New Delhi-110016 and operates a 1,200 MW coal-based thermal power plant located in Derang Village, Angul District, Odisha.

Punjab National Bank, being rightful owner of 1,08,01,484 equity shares of M/s Jindal India Power Limited, proposes to sell the entire lot of 1,08,01,484 number of equity shares of M/s Jindal India Power Limited through this process by inviting quotation from general public as the shares of the company are not being traded through stock exchanges.

The bids in this regard is to be submitted by way of a sealed quotations to the bank at its office at Treasury Division, 2nd Floor, PNB-BOI Towers, C-29, G-Block, Bandra Kurla Complex Mumbai 400051, on or before the 19th of December 2024, 5:00 PM. Further details in this regard may be obtained from the aforesaid Office during the working hours i.e. 10:00 AM to 5:00 PM.

Details of the shares: 1,08,01,484 equity shares of M/s Jindal India Power Limited (Formerly M/s Jindal India Thermal Power Limited).

It is further brought to the knowledge of the public that the "Right of First Refusal" to match the highest bid shall be given to the company i.e. M/s Jindal India Power Limited.

Bank reserves its right to accept or reject any offer without assigning any reason whatsoever.

S/-
For Punjab National Bank
(Santosh Kumar)
General Manager
Phone No - 022-69766053

Date: 04.12.2024

ANJANI PORTLAND CEMENT LIMITED
Corporate Identity Number (CIN): L26942TG1983PLC15712
Registered Office: #6-353, Unit No. E3 & E4, 4th Floor, Queens Square Off: Taj Deccan Road, Erramanzil, Hyderabad, Telangana - 500 082 Tel No.: +91 40 2335 3096/3106 | Website: www.anjanicement.com | Email ID: secretarial@anjanicement.com

NOTICE OF POSTAL BALLOT

Members are hereby informed that pursuant to the provisions of Section 108 and 110, and other applicable provisions of the Companies Act, 2013 ("the Act"), read together with the Rules 20 and 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 ("the Rules"), Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations"), Secretarial Standard -2 on General Meeting issued by the Institute of Company Secretaries of India ("SS-2"), as amended, and in accordance with the guidelines prescribed by the Ministry of Corporate Affairs ("MCA") for holding general meetings / conducting postal ballot process through e-voting vide General Circular Nos. 14/2020 dated April 8, 2020, 17/2020 dated April 13, 2020, 22/2020 dated June 15, 2020, 33/2020 dated September 28, 2020, 39/2020 dated December 31, 2020, 10/2021 dated June 23, 2021, 20/2021 dated December 8, 2021, 3/2022 dated May 5, 2022, 11/2022 dated December 28, 2022, 09/2023 dated September 25, 2023 and 09/2024 dated September 19, 2024 (collectively the "MCA Circulars"), for seeking the approval of the Members of Anjani Portland Cement Limited ("the Company") to transact the special business as set out hereunder by passing Special Resolution by way of Postal Ballot, only by voting through electronic means ("remote e-voting").

Description of Resolution	Type of Resolution
Re-appointment of Mr. N. Venkat Raju (DIN: 08672963) as Managing Director of the Company	Special

In compliance with the MCA Circulars, the Company has completed the dispatch of the Postal Ballot Notice along with Explanatory Statement on Tuesday, December 3, 2024, through electronic form to those Members whose e-mail addresses are registered with the Company / RTA / Depositories / Depository Participants as on Friday, November 29, 2024 ("Cut-Off Date").

In compliance with Regulation 44 of the SEBI Listing Regulations and pursuant to the provisions of Section 108 and Section 110 of the Act read with Rules, the MCA Circulars and SS-2, the Company is providing remote e-voting facility to its Members, to enable them to cast their votes electronically instead of submitting the Postal Ballot Form physically. The Company has engaged the service of KFin Technologies Limited for the purpose of providing remote e-voting facility to its Members. The voting rights of the Members shall be in proportion to their share of the paid-up equity share capital of the Company as on the Cut-Off Date. The instructions for remote e-voting are appended to the Postal Ballot Notice.

Members desiring to exercise their vote through the remote e-voting process are requested to carefully read the instructions indicated in the Postal Ballot Notice and record their assent (FOR) or dissent (AGAINST) by following the procedure as stated in the "Notes" section of the Postal Ballot Notice for casting of votes by remote e-voting not later than 5:00 p.m. (IST) on Friday, January 3, 2025. The remote e-voting facility will be disabled by KFin Technologies Limited immediately thereafter. The remote e-voting period shall commence from 9:00 a.m. (IST) Thursday, December 5, 2024 and ends at 5:00 p.m. (IST) on Friday, January 3, 2025. Only those Members whose names are appearing in the Register of Members / List of Beneficial Owners as on the Cut-Off Date shall be eligible to cast their votes through Postal Ballot by remote e-voting. A person who is not a Member as on the Cut-Off Date should treat this Notice for information purposes only.

Pursuant to Rule 22(5) of the Rules, the Board of Directors of the Company ("Board") has appointed M/s. D. Hanumanta Raju & Co, Practicing Company Secretaries, as the Scrutinizer ("Scrutinizer"), to conduct the Postal Ballot / remote e-voting process in a fair and transparent manner.

Upon completion of the scrutiny of the votes cast through remote e-voting in a fair and transparent manner, the Scrutinizer will submit his/her report to the Chairperson of the Company or any other person authorised by the Chairperson.

The results of postal ballot / remote e-voting shall be declared within 2 (two) working days from conclusion of the remote e-voting i.e., on or before Tuesday, January 7, 2025. The results of the Postal Ballot / remote e-voting along with the Scrutinizer's Report shall be displayed at the Notice Board at the Registered Office of the Company and communicated to the Stock Exchanges where the equity shares of the Company are listed. The results and the Scrutinizer's Report will also be hosted on the Company's website at www.anjanicement.com and on the website of remote e-voting agency, i.e. KFin Technologies Limited at <https://evoting.kfintech.com/>.

The last date of remote e-voting, i.e. Friday, January 3, 2025, shall be the date on which the resolution would be deemed to have been passed, if approved by the requisite majority.

Resolution passed by the Members through Postal Ballot by remote e-voting is deemed to have been passed as if the same has been passed at a general meeting of the Members.

The Postal Ballot Notice is available on the website of the Company at www.anjanicement.com, the website of the KFin Technologies Limited at <https://evoting.kfintech.com>, the website of the Stock Exchanges on which the equity shares of the Company are listed i.e. BSE Limited at www.bseindia.com and the National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com.

In case of any queries/grievances, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Members and e-voting User Manual for Members at the download Section at <https://evoting.kfintech.com> or contact Mr. Veeda Raghunath, Manager - Corporate Registry of KFin Technologies Limited at 1800-3094-001 (toll free).

By order of the Board of Directors
For ANJANI PORTLAND CEMENT LIMITED

Company Secretary and Compliance Officer
Membership No. ACS: 41513

Place: Chennai
Date: December 3, 2024

अपना सहकारी बँक लि.
APNA SAHAKARI BANK LTD.
Multi State Scheduled Bank
REGD. OFFICE: Apna Bazar, 106-A, Naigaon, Mumbai-14, Corporate Office: Apna Bank Bhavan, Dr. S.S. Rao Road, Parel, Mumbai-400012. Tel. 022-2416 4860/2410 4861-62. Ext. 108, 134, 126. Fax: 022-2410 4860. E-mail: corporateoffice@apnabank.co.in. Web: www.apnabank.co.in.

POSSESSION NOTICE

Whereas the Authorized Officer of Apna Sahakari Bank Ltd. (Multi State Scheduled Bank) under Securitization & Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 & in exercise of powers conferred under Section 13(12), issued Demand Notice dated July 16th, 2020 Under Section 13 (2) of the said Act calling upon the Borrower- M/s. Shri. Sai Drum & Barrels- Mrs. Rushali Rajan Kadam. (Proprietor/Borrower), Mr. Rajan Madhukar Kadam. (Co-Borrower), Mr. Bhalchandra Vasant Indulkar. (Guarantor), Mr. Rajesh Dattatry Jondhale. (Guarantor), Mr. Guruprasad Prakash Rane. (Guarantor), Mr. Santosh Ramakant Dalvi. (Guarantor) to repay the amount mentioned in the said Notice being Rs. 55,08,354.55 (Rupees Fifty Five Lakh Eight Thousand Three Hundred Fifty Four and Paise Fifty Five Only) as on June 30st, 2020 together with further interest thereon with effect from July 01st, 2020 onward until the date of payment, within 60 days from the date of the said Notice.

The borrower and others mentioned hereinabove having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and others mentioned hereinabove in particular and to the public in general, the Court Commissioner Advocate Sudhir B. Jagdale has taken Physical Possession of the Property described herein below in exercise of powers conferred on him by an order issued by Chief Judicial Magistrate, Thane in Case No. 233/2024 under Section 14 of the said Act on August 05th, 2024 handed over possession of the property to the Authorised Officer of Apna Sahakari Bank Limited (Multi State Scheduled Bank), on this November 30th, 2024.

The borrower and the others mentioned hereinabove in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the Property and any dealings with the Property will be subject to the charge of Apna Sahakari Bank Ltd. (Multi State Scheduled Bank), for an amount of being Rs. 55,08,354.55 (Rupees Fifty Five Lakh Eight Thousand Three Hundred Fifty Four and Paise Fifty Five Only) as on June 30st, 2020 together with further interest thereon with effect from July 01st, 2020 onward until the date of payment. The Borrowers attention is invited to Sub Section 8 of Sec.13 of SARFAESI Act in respect of time available to redeem secured assets.

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY

Flat No. 508 on the 5th Floor in Wing "A" Boardwalk, La Promenade admeasuring 524.34 Sq. ft. carpet, village Mohili, Ambivili (E), Tal - Kalyan, Dist - Thane.

All this pieces or parcel of lands or ground situate lying and being at admeasuring 7 Acres 16 Gunthas in the registration sub district and district of Kalyan Dombivali Municipal Corporation and bounded as Follows :-

On or towards East :- Land of Survey No. 30, On or towards West :- by forest, On or towards North :- Land of Survey No. 33, On or towards South :- by forest.

Date : 30.11.2024
Place : Kalyan
Authorized Officer,
Apna Sahakari Bank Ltd.
Multi State Scheduled Bank



SITI NETWORKS LIMITED

Corp. Office: UG Floor, FC 19 & 20, Sector 16A, Film City - 19, Noida - 201301, U.P
Regd. Office: Unit No.38, 1st Floor, A Wing, Madhu Industrial Estate, P.B. Marg, Worli, Mumbai -400013
E-mail: csandlegai@siti.essellgroup.com; CIN: L64200MH2006PLC160733,
Website: www.sitinetworks.com; Tel: 0120 - 4526700; 4032699

The Company is currently undergoing a corporate insolvency resolution process ("CIRP") under the Insolvency and Bankruptcy Code, 2016 ("Code"), pursuant to an order dated February 22, 2023 ("Insolvency Commencement Order") passed by the Hon'ble National Company Law Tribunal ("NCLT"), Mumbai Bench. Vide the Insolvency Commencement Order, Mr. Rohit Mehra, IP Registration No: IBBI/IPA-001/IP-P00799/2017-2018/11374, was appointed as the interim resolution professional ("IRP") and later on appointed as Resolution Professional ("RP") by the Committee of Creditors, to manage the affairs of the Company. The operation of the Insolvency Commencement Order was stayed by the Hon'ble National Company Law Appellate Tribunal ("NCLAT") vide its interim order dated March 7, 2023 ("Stay Order") passed in an appeal filed by Ms. Shilpa Asthana, Director (powers suspended), against the Insolvency Commencement Order. Subsequently, the appeal against the Insolvency Commencement Order was dismissed by the Hon'ble NCLAT by its final order dated August 10, 2023. The IRP took control and management of the Company on 16 August 2023. Currently, the powers of the Board of Directors of the Company stand suspended and are being exercised by Mr. Rohit Mehra as the RP of the Company in accordance with the provisions of the Code and related regulations.

NOTICE OF 18TH ANNUAL GENERAL MEETING

NOTICE is hereby given that 18th Annual General Meeting (AGM) of the Equity Shareholders of the Company will be held on Thursday, the 26th day of December 2024 at 3:00 p.m. through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") to transact the businesses as set out in the Notice of AGM of the Company.

The AGM will be held through VC/OAVM without physical presence of the shareholders in compliance with applicable provisions of the Companies Act read with General Circular Nos. 14/2020 dated April 8, 2020, 17/2020 dated April 13, 2020, 20/2020 dated May 5, 2020, 02/2021 dated January 13, 2021, 19/2021 dated December 8, 2021, 21/2021 dated December 14, 2021, 2/2022 dated May 5, 2022, 10/2022 dated December 28, 2022, 09/2023 dated September 25, 2023 and 09/2024 dated September 19, 2024 issued by the Ministry of Corporate Affairs (hereinafter collectively referred to as "MCA Circulars") and Circular Nos. SEBI/HO/CFD/CDMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020, SEBI/HO/CFD/CDMD2/CIR/P/2021/11 dated January 15, 2021, SEBI/HO/CFD/CDMD2/CIR/P/2022/62 dated May 13, 2022, SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 dated January 5, 2023 SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2023/167 dated October 07, 2023 and SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2024/133 dated October 3, 2023 (hereinafter collectively referred as "SEBI Circulars"). The registered office of the Company shall be deemed to be the venue for the AGM.

The Annual Report for the financial year 2023-24 comprising *inter-alia* Notice of the Annual General Meeting, Audited Financial Statements on a standalone and consolidated basis, Directors' Report & Auditor's Report for the financial year ended March 31, 2024 and other documents required to be attached therewith has been sent to the Members, whose e-mail addresses are registered with the Company/Depository Participant(s), on November 29, 2024, through electronic mode pursuant to the provisions of Sections 101 and other applicable provisions of the Companies Act, 2013, and Rules made thereunder and applicable provisions of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with MCA Circulars and SEBI Circulars. The aforesaid documents (Annual Report 2023-24) are also available on the Company's website www.sitinetworks.com, on the website of the Stock Exchange(s) i.e. BSE Limited (BSE) and National Stock Exchange of India Limited (NSE) at www.bseindia.com and www.nseindia.com, respectively and also on the website of Central Depository Services (India) Limited (CDSL) at www.evotingindia.com.

In compliance with Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended, MCA Circulars and SEBI Circulars, the Company is pleased to provide to all its members, the facility to exercise their vote on all the resolutions set forth in the Notice of AGM of the Company, electronically (remote e-voting) through e-voting facility provided by Central Depository Services (India) Limited ("CDSL").

Remote E-voting facility for all items of business contained in the Notice of AGM shall commence from Saturday, 21st day of December, 2024 at 9:00 a.m. and will end on Wednesday, 25th day of December, 2024 at 5:00 p.m. Remote E-voting module shall not be allowed beyond the said date and time. The remote E-voting module shall be disabled by CDSL, thereafter, the members shall not be allowed beyond 5.00 p.m. on December 25, 2024 (Wednesday). During the period of remote E-voting, Equity Shareholders of the Company holding shares either in physical form or in dematerialised form as on the Cut-Off date of December 19, 2024 (Thursday), shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as voting at the AGM through electronic means and the voting rights of the members shall be in proportion to their shares of the paid up equity share capital of the Company as on the Cut-Off Date.

The facility for voting through electronic means will also be made available at the AGM. The members who will be present in the AGM through VC / OAVM and have not already cast their vote(s) through remote e-voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote during the AGM. Any person, who acquires Equity Shares of the Company and becomes member of the Company after dispatch of Notice of AGM and holding shares as on Cut-Off date i.e. Thursday, December 19, 2024 may follow steps mentioned in Note Nos.17 to 25 of the Notice of AGM. However, if a member is already registered with CDSL/NSDL for remote e-voting then such member (member) may use his/her existing USER ID and Password to cast his/her vote.

The Board of Directors have appointed M/s Amit Agarwal & Associates, Practicing Company Secretaries (having Firm Registration No. I2001DE191600) as a Scrutiniser to scrutinise the remote e-voting process at AGM in a fair and transparent manner and for conducting the scrutiny of the votes cast. The Members, who have cast their vote by remote E-voting prior to AGM, may also attend AGM but shall not be entitled to cast their vote again. The facility for e-voting shall be made available at AGM and the members attending AGM, who have not cast their vote by remote E-voting prior to AGM, shall be able to vote at AGM through electronic means.

In case you have not registered your e-mail address, please follow the below instructions:

Shareholders holding physical shares	The Members of the Company holding Equity Shares of the Company in physical form and who have not registered their e-mail addresses may get their e-mail addresses registered with Link Intime India Pvt. Ltd., through its "SWAYAM" - Self-Service Portal for the Shareholders, which can be accessed at web link https://liiplweb.linkintime.co.in/rnthelpdesk/Service_Request.html
Shareholders holding shares in Demat form	For registration of e-mail address, the Members are requested to register their e-mail address, in respect of demat holdings with the respective Depository Participant (DP) by following the procedure prescribed by the Depository Participant.

For details relating to remote E-voting and attending AGM through VC/OAVM, please refer to Notes including Note Nos. 17 to 25 forming in integral part of the Notice of AGM. The Notice of AGM is available as part of Annual Report on the website of the Company at www.sitinetworks.com and on the website of CDSL at www.evotingindia.com and on the website of the Stock Exchange(s) i.e. BSE Limited (BSE) and National Stock Exchange of India Limited (NSE) at www.bseindia.com and www.nseindia.com, respectively. The notice of AGM will also be available on the website of CDSL at www.evotingindia.com. The Members can join the AGM in the VC/OAVM mode 15 minutes before and after the scheduled time of the commencement of the Meeting by following the procedure mentioned in the Notes forming part of the Notice of AGM.

If you have any queries or issues regarding attending AGM & e-voting from the CDSL e-voting System, you can write an e-mail to helpdesk.e-voting@cdslindia.com or contact at toll free no. 1800 21 09911. All grievances connected with the facility for voting by electronic means may be addressed to Mr. Rakesh Dalvi, Sr. Manager, (CDSL,) Central Depository Services (India) Limited, A Wing, 25th Floor, Marathon Futrex, Mafatlal Mill Compounds, N M Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai - 400013 or send an e-mail to helpdesk-3094@cdslindia.com or call toll free no. 1800 21 09911.

For and on behalf of Mr. Rohit Mehra
Resolution Professional of Siti Networks Limited
IP Registration No: IBBI/IPA-001/IP-P00799/2017-2018/11374
Suresh Kumar
Company Secretary & Compliance Officer
Siti Networks Limited
Membership No.: ACS14390

Place: Noida
Date: December 3, 2024

बैंक ऑफ बरोडा
Bank of Baroda
(MAHRAT), Ratnagiri Branch : C-Wing, Paras Plaza, KC -Jain Nagar, Nr Manuti Mandir, Ratnagiri, Maharashtra -415 612, Maharashtra. Tel : +91-2352-221631 (Branch Head), +91-2352-222539 (General), +91-2352-270025 (Forex), E-mail : mahrat@bankofbaroda.co.in

NOTICE TO BORROWER

(UNDER SUB-SECTION (2) OF SECTION 13 OF THE SARFAESI ACT, 2002)

To, Mr. Suhas Shankar Gawade & Mrs. Swara Suhas Gawade
Flat No 302, Sai Enclave, Padvevadi, Ratnagiri, Pin 415639, Mob No. 7517797545
Date : 21.11.2024

Dear sir/s,

Re: Credit facilities with our Ratnagiri Branch

We refer to our sanction letter No. ADV/TRP/House/2 dated 16.01.2020 conveying sanction of housing loan credit facilities and the terms of sanction. Pursuant to the above sanction you have availed and started utilizing the credit facilities after providing security for the same, as herein after stated. The present outstanding in various loan/credit facility accounts and the security interests created for such liability are as under :

Nature & type of facility	Limit	Rate of Interest	O/s as on 21.11.2024 (inclusive of interest up to 21.11.2024)	Security agreement with brief description of securities
Term Loan - Home Loan 10130600002189	Rs. 18,00,000/-	9.45%	Rs. 20,79,922.51	Equitable Mortgage of the flat in Sai Enclave Flat No. 302 padvevadi Ratnagiri 415639 admeasuring 563.09 sq.ft. with RCC framework structure. Constructed in the year 2019 allotted to Suhas Shankar Gawade and Swara Suhas Gawade. Boundries of Flat East- Open Space, West - Open Space North -Staircase Lobby and Flat No. 301, South -Open space
Total	Rs. 18,00,000/-		Rs. 20,79,922.51	

(For mortgage of property it may be stated that Mortgage of property located at Ratnagiri)

- In the letter of acknowledgement of debt dated NA you have acknowledged your liability to the Bank to the tune of NA lakhs as NA. The outstanding stated above include further drawings and interest upto 00.00.0000 Other charges debited to the account are Rs. Nil.
- As you are aware, you have committed defaults in payment of interest on above loans/outstandings for the quarter ended June 2024 and September 2024 in all accounts. You have also defaulted in payment of installments of term loan/demand loans which have fallen due for payment on 14.08.2024 and thereafter.
- Consequent upon the defaults committed by you, your loan account has been classified as non-performing asset on 14.11.2024 (mention date of classification as NPA)in accordance with the Reserve Bank of India directives and guidelines. In spite of our repeated requests and demands you have not repaid the overdue loans including interest thereon.
- Having regard to your inability to meet your liabilities in respect of the credit facilities duly secured by various securities mentioned in para 1 above, and classification of your account as a non-performing asset, we hereby give you notice under sub-section (2) of section 13 of the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002, and call upon you to pay in full and discharge your liabilities to the Bank aggregating to Rs. 20,79,922.51 (Twenty Lakhs Seventy Nine Thousand Nine Hundred Twenty Two and Fifty One Paise Only) as stated in para 1 above, within 60 days from the date of this notice. We further give you notice that failing payment of the above amount with interest till the date of payment, we shall be free to exercise all or any of the rights under sub-section (4) of section 13 of the said Act, which please note.
- Please note that, interest will continue to accrue at the rates specified in para 1 above for each credit facility until payment in full.
- We invite your attention to sub-section 13 of section 13 of the said Act in terms of which you are barred from transferring any of the secured assets referred to in para 1 above by way of sale, lease or otherwise (other than in the ordinary course of business), without obtaining our prior written consent. We may add that non-compliance with the above provision contained in section 13(13) of the said Act, is an offence punishable under section 29 of the Act.
- We further invite your attention to sub section (8) of section 13 of the said Act in terms of which you may redeem the secured assets, if the amount of dues together with all costs, charges and expenses incurred by the Bank is tendered to you, at any time before the date of publication of notice for public auction/ inviting quotations/ tender/ private treaty. Please note that after publication of the notice as above, your right to redeem the secured assets will not be available.
- Please note that this demand notice is without prejudice to and shall not be construed as waiver of any other rights or remedies which we may have, including without limitation, the right to make further demands in respect of sums owing to us.

Yours faithfully,

Place : Ratnagiri
Date : 03.12.2024

(Sudhir Prajapati)
Chief Manager/Authorised Officer.

wipro
Registered Office: Doddakannelli, Sarjapur Road, Bengaluru 560 035.
Tel: +91-80-2844 0011 CIN: L32102KA1945PLC020800
Email: corp-secretarial@wipro.com
Website: www.wipro.com

NOTICE

(For the attention of the Equity Shareholders of the Company) Mandatory transfer of Equity Shares of the Company to Investor Education and Protection Fund (IEPF)

This notice is published pursuant to the provisions of the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 ("the Rules") as amended.

In accordance with the requirements as set out in the Rules, the Company will be initiating transfer of Shares in respect of Interim Dividend declared for the Financial Year 2017-18 and Interim Dividend declared for the Financial Year 2018-19 which remained unclaimed for seven consecutive years to Investor Education and Protection Fund (IEPF) and the transfer process will be completed by March 26, 2025 and March 25, 2026 respectively. In compliance with the Rules, the Company will individually communicate to the shareholders and the details of Shares liable for transfer to IEPF is being made available in our Company's website www.wipro.com/investors.

No transfer of such shares to the IEPF will be effected by the Company where there is a specific order of Court/Tribunal restraining transfer of such shares or where the shares hypothecated/pledged under the Depositories Act, 1996.

Shareholders holding shares in physical form and whose shares are liable for reference to be transferred to IEPF, the Company would issue duplicate share certificates in lieu of the original held by them and convert the same into demat form and initiate transfer to IEPF by way of a corporate action. The original physical share certificates which are registered in the name of original shareholders will stand automatically cancelled and become non-negotiable. In respect of shareholders holding shares in demat form and whose shares are liable to be transferred to IEPF, the Company will initiate transfer of the same by way of a corporate action for transfer to IEPF.

Please note that no claim shall lie against the Company in respect of unclaimed Dividend amount and Shares transferred to IEPF pursuant to the Rules.

Shareholders desirous of claiming the above mentioned shares and all benefits accruing on such shares including dividend, if any, from IEPF Authority may follow the procedure as outlined in Rule

सोलापूरतील मारकडवाडीत ईव्हीएम विरुद्ध बॅलेट लढाई टळली

सोलापूर, दि. ३ : विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतरही अद्याप निकालावरील गोंधळ कमी झालेला नाही. विरोधकांनी ईव्हीएम वर आक्षेप घेतला असून ठिकठिकाणी फेर मतमोजणीसाठी अर्ज केलेला आहे. तर सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस विधानसभा म तदारसंघातील मारकडवाडी गावातील ग्रामस्थांनी ईव्हीएमवर संशय व्यक्त केला असून आज पुन्हा एकदा मतपत्रिकेवर मतदान घेण्याचा निर्णय घेतला होता. मात्र पोलीस प्रशासनाने हस्तक्षेप केल्यानंतर गावकऱ्यांनी मतदानाचा निर्णय मागे घेतला आहे. माळशिरसचे नवनिर्वाचित आमदार उत्तर जानकर यांनी या मतदानासाठी पुढाकार घेतला होता, त्यांनीच आता माघार घेण्याची घोषणा केली आहे.

मारकडवाडी या गावातून भाजपाचे माजी आमदार राम सातपुते यांना अधिकची मते मिळाली, असा आरोप निकालानंतर करण्यात येत आहे. त्यामळे गावकऱ्यांनी ईव्हीएमवर संशय घेत, पुन्हा एकदा मतदान घेण्याची मागणी केली होती.

त्यामुळेच मतपत्रिकेवर पुन्हा मतदान घेण्याचा गावकऱ्यांचा प्रयत्न होता. मात्र आज म तदानाबाबतची प्रक्रिया सुरू केल्यानंतर प्रशासनाने यासाठी विरोध केला. तसेच एक जरी मतदान टाकले गेले तर आम्ही मतपेढ्या जप्त करू, असेही पोलीस प्रशासनाने सांगितले होते.जानकर पुढे म्हणाले, या गावातून मला १४०० तर विरोधी उमेदवारांना १०२ इतके मतदान झाले आहे. आम्ही सर्व माहिती घेतली आहे. तरीही विरोधी उमेदवारांला १००३ मतदान दाखविले गेले आहे. ईव्हीएममध्ये दुप्पट मते जात आहेत. त्यामुळे उत्तम जानकरला मिळालेले मतदान मशीन-मधून भाजपाच्या उमेदवा-राला कसे गेले? याची पडताळणी करण्यासाठी आम्ही मतपत्रिकेवर निवडणूक घेत होतो.

फेंगल वादळाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गात पावसाच्या तुळक करी

सिंधुदुर्गा, दि. ३ : फेंगल वादळाच्या पार्श्व-भूमीवर जिल्ह्यातील अनेक भागात तुळक पावसाने हेजेरी लावली. काल रात्री उशिरा पारसून पावसाने बरसण्यास सुरवात केली. विशेष म्हणजे वातावरणात धमट असल्यामुळे अचानक थंडी गायब झाली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात प्रशासनाकडून यलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. येत्या काळात हलक्या व मध्यम पावसाचे वारे वाहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. रेंज थंडीत पावसाचा अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. दुसरीकडे अचानक पाऊस कोसळणार असल्यामुळे याचा फटका आंबा व काजू पिकाला बसण्याची शक्यता आहे.



अपना सहकारी बँक लि.
APNA SAHAKARI BANK LTD.
Multi State Scheduled Bank

नोंदणी कार्यालय : अपना बाजार, १०६-ए, नारायण, मुंबई १४, कॉर्पोरेट कार्यालय : अपना बँक भवन, डॉ. एस. एस. राव रोड, फेरल, मुंबई १२, बुरुघनी - ०२२-२४१६ ४८६० / २४१० ४८६१-६२, विसरा : १०८, १३४, ६६, फॅक्स : ०२२-२४१० ४८६०, ई-मेल : corporateoffice@apnabank.co.in वेब : www.apnabank.co.in.

ताबा नोटीस

ज्याअर्थां खाली सही करणार अधिकृत अधिकारी, अपना सहकारी बँक लि. (मल्टी स्टेट शेड्युलड बँक) यांनी त्यांना सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल असेट्स अँड एफ्नोसिमेंट ऑफ सिक्युरिटी इंस्ट्रुमेंट अँकट २००२ व कलम १३(१२) नुसार प्राप्त झालेल्या अधिकाऱ्यांचे व सदर कायद्याच्या कलम १३ (२) नुसार मेसर्स श्री साई इम अँड बॅरलर- सौ. ऋषाली राजन कदम (मालक /कर्जदार), श्री. राजन मधुकर कदम (सह-कर्जदार), श्री. भालचंद्र वसंत इंदुलकर (जामीनदार), श्री. राजेश दत्तात्रय जोधके (जामीनदार), श्री. गुरुप्रसाद प्रकाश राणे (जामीनदार), श्री. संतोष रमाकांत दळवी (जामीनदार) यांना दिनांक १६ जुलै २०२० रोजी मागणी नोटीस पाठवून दि. ३० जून २०२० रोजी येणे असलेली रक्कम रु. ५५,०८,३५४.५५ (रुपये पंचाचर लाख आठ हजार तीनशे चोपन्न आणि पैसे पंचाचर फक्त) अधिक दि. ०१ जुलै २०२० पासून देय दिनांकापर्यंत त्यावरील पुढील होणारे व्याज, इत्यादीचे, सदर नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून ६० दिवसांचे आत भरणा करण्याची मागणी केली होती.

जर उल्लेख केलेले कर्जदार आणि अन्य हे कर्ज फेड करण्यास असमर्थ ठरले असल्याने, खासकरून कर्जदार आणि अन्य यांना आणि तमाम जनतेस नोटीस देण्यात येते की मुख्य न्यायदंडाधिकारी, ठाणे यांनी दावा क्र. २३३/२०२४ मध्ये सदर कायद्याच्या कलम १४ अन्वये दिनांक ०५ ऑगस्ट २०२४ दिलेल्या आदेशातील अधिकाऱात मा. कोर्ट कमिशनर अँडव्होक्रेट सुधीर बी. जगदाळे यांनी निहाळी मनुद केलेल्या तारणा निळकतीचा प्रत्यक्ष ताबा घेतला आणि अपना सहकारी बँक लि. (मल्टीस्टेट शेड्युलड बँक) यांचे अधिकृत अधिकारी यांचेकडे दिनांक ३० नोव्हेंबर २०२४ रोजी सुपूर्त केला आहे.

जर उल्लेखिलेले कर्जदारस व इतरांस आणि सर्व सामान्य जनात यांना जाहीर सावधानतेची सूचना देण्यात येते की त्यांनी खाली उल्लेखिलेल्या मालमतेसंबंधाना कोणताही व्यवहार करू नये, जर असा कोणताही व्यवहार केला गेला तर तो अपना सहकारी बँक लि. (मल्टी स्टेट शेड्युलड बँक) या बँकेच्या दि. ३० जून २०२० रोजी येणे असलेली रक्कम रु. ५५,०८,३५४.५५ (रुपये पंचाचर लाख आठ हजार तीनशे चोपन्न आणि पैसे पंचाचर फक्त) अधिक दि. ०१ जुलै २०२० पासून देय दिनांकापर्यंत त्यावरील पुढील होणारे व्याज, इत्यादी बोजासह असेल.

निळकतीवरील बोजा कर्जफेड करून उतरवून घेण्यासाठी उपलब्ध वेळेबाबत कर्जदारांचे ध्यान सरफेरी कायद्याच्या कलम १३ उपकलम ८ कडे आकर्षित करण्यात येते.

अचल मालमतेचे वर्णन

प्लॉट नं. ५०८, पाचवा मजला, ए विंग, बोर्डवॉक, ला प्रोमेंड, क्षेत्र ५२४.३४ चौ. फूट कार्पेट, मोहिली गाव, आंबिवली (पूर्व), ता. कल्याण, जि. ठाणे.

उपनोंदणी जिल्हा आणि जिल्हा कल्याण, बॉंबिवली म्युनिसिपल कॉर्पोरेशन मधील जमीन किंवा प्लॉट्स क्षेत्र ७ एकर १६ गुंठे.

ज्यासी चतुःसीमा पुढील प्रमाणे : पूर्वेस : सर्लें नं. ३० वरील जमीन, पश्चिमेस : फॉरिस्ट (जंगल),उत्तरेस : सर्लें नं. ३३ वरील जमीन, दक्षिणेस : फॉरिस्ट (जंगल)

अधिकृत अधिकारी
अपना सहकारी बँक लि.,
(मल्टी स्टेट शेड्युलड बँक)

दिनांक : ३०.११.२०२४
ठिकाण : कल्याण (मजकूरत संदिपता असल्यास इंग्रजी मजकूर ग्राह्य मानावा)



सिटी नेटवर्क्स लिमिटेड

कॉर्पोरेट कार्यालय : यू जी फ्लोर, एफसी १९ आणि २०, सेक्टर १६ए, फिल्म सिटी - १९, नोएडा - २०१३०९, यू.पी. नॉक. कार्यालय: युनिट क्रमांक ३८, परिला मंगला, ए विंग, मधु इंडस्ट्रियल इस्टेट, पी.बी. मार्ग, बरडी, मुंबई -४०००१३ ई-मेल: csandlegal@silite.esselgroup.com सीआयएन : प्लट६२००५एफएन२००६पीएसी१६०४३३, वेबसाइट: www.silinenetworks.com; सूचना: ०१२-४२२६०००; ४०२२६९९

माननीय राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण (एससीएलटी), मुंबई खंडपीठाने २१ फेब्रुवारी २०२३ रोजी पारित केलेल्या आदेशानुसार (दिवाळखोरी प्रारंभ आदेश) कंपनी सध्या अपहराती आणि दिवाळखोरी संरिहा, २०१६ (‘कोड’) अंतर्गत कॉर्पोरेट दिवाळखोरी रिझोल्यूशन (सीआयआरपी) प्रक्रियेतून जात आहे. दिवाळखोरी प्रारंभ आदेशानुसार, श्री. रोहित मेहरा, आयबीबीआय/आयपी-००१/आयपी-००७९९/२०१७-२०१८/११३७४, यांनी अंतिम रिझोल्यूशन प्रोफेझनल (आयआरपी) म्हणून नियुक्ती करण्यात आली आणि नंतर कॅमिटी ऑफ क्रेडिटर्सद्वारे रिझोल्यूशन प्रोफेझनल (आरपी) म्हणून कंपनीचे व्यवहार व्यवस्थापित करण्यासाठी नियुक्ती करण्यात आली. दिवाळखोरी प्रारंभ आदेशाच्या कार्यचलनाला माननीय राष्ट्रीय कंपनी कायदा अपील न्यायाधिकरणाने (एससीएलएटी) ७ मार्च २०२३ रोजी अंतिम आदेशाद्वारे स्थगिती दिली होती (टे अर्डी) सुधी शिल्पा अस्थाना यांनी दाखल केलेल्या अपीलाने, संचालक (निर्वाचित अधिकार), दिवाळखोरी प्रारंभ आदेशाक्रिद्ध, त्यानंतर, दिवाळखोरी प्रारंभ आदेशाक्रिद्ध अपील माननीय एससीएलएटीने १० ऑगस्ट २०२३ रोजीच्या अंतिम आदेशाद्वारे फेटाळून लावले. आयआरपीने १६ ऑगस्ट २०२३ रोजी कंपनीचे नियंत्रण स्वीकारण्यात हाती घेतले. सध्या, कंपनीच्या संचालक मंडळाचे अधिकार निर्वाचित अधिकारी आणि संबंधित नियमांच्या तरतुदीनुसार कंपनीचे आरपी म्हणून श्री. रोहित मेहरा द्वारे अधिकार चालविले जात आहेत.

१८वी वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, सिटी नेटवर्क्स लिमिटेड (कंपनी) च्या व्हिडीओ भागधारकांनी १८वी (अठरावी) वार्षिक सर्वसाधारण सभा (‘एजीएम’) गुव्वार, २६ डिसेंबर २०२४ रोजी दुपारी ०३:०० वाजता भाग्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (‘व्हीसी’) / अन्य दूरध्वन्य माध्यम (‘ओव्हीएम’) द्वारे कंपनीच्या एजीएम सूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे व्यवसायावर विचारविमर्श करण्याकरिता आयोजित केली जात आहे.

सभासदस्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय व्हीसी/ओव्हीएम द्वारे कंपनी कायद्याच्या लागू तरतुदींचे पालन सहवाचित सामान्य परिचयक्र. १४/२०२० दिनांक ८ एप्रिल २०२०, १७/२०२० दिनांक १३ एप्रिल २०२०, २०/२०२० दिनांक १५ मे २०२०, ०२/२०२१ दिनांक १३ जानेवारी २०२१, १९/२०२१ दिनांक ८ डिसेंबर २०२१, २१/२०२१ दिनांक १४ डिसेंबर २०२१, २/२०२२ दिनांक १५ मे २०२२, १०/२०२२ दिनांक २८ डिसेंबर २०२२, ०९/२०२३ दिनांक २४ सप्टेंबर २०२३ आणि ०९/२०२४ दिनांक १९ सप्टेंबर २०२४ रोजी सहकार मंत्रालयाने जारी केलेले (बायडो एकत्रितपणे एससीए परिचयक्र म्हणून संदर्भित) आणि परिचयक्र.के. सेबी/एचओ/सीएफडी/सीएफडी१/सीआयआर/पी/२०२०/७९ दिनांक १२ मे २०२०, सेबी/एचओ/सीएफडी/सीएफडी२/सीआयआर/पी/२०२१/११ दिनांक १५ जानेवारी २०२१, सेबी/एचओ/सीएफडी/सीएफडी२/सीआयआर/पी/२०२२/६२ दिनांक १३ मे २०२२, सेबी/एचओ/सीएफडी/पीओडी-२/पी/सीआयआर/२०२३/४ दिनांक ५ जानेवारी २०२३ रोजी सेबी/एचओ/सीएफडी/सीएफडी-पीओडी-२/पी/सीआयआर/२०२३/१६७ दिनांक ०७ ऑक्टोबर २०२३ आणि सेबी/एचओ/सीएफडी/सीएफडी-पीओडी-२/पी/सीआयआर/२०२४/१३३ दिनांक ३ ऑक्टोबर २०२३ रोजी (बायडो एकत्रितपणे सेबी परिचयक्रे म्हणून संदर्भित), कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय हे एजीएमचे ठिकाण मानले जाईल.

कलम १०१ आणि कंपनी कायदा, २०१३ च्या इतर लागू तरतुदी आणि त्याखाली बनवलेले नियम आणि सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन आणि डिस्क्लोचर आवश्यकता) येथीलव्यवस्था, २०१५ च्या लागू तरतुदी सवधाचिंता एमएफए परिचयक्रे आणि सेबी परिचयक्रानुसार वित्तीय वर्ष २०२३-२४ च्या वार्षिक अहवालात वार्षिक सर्वसाधारण सभेची इतर गोष्टींसह सूचना, एकमेव आणि एकत्रित आधारक लेखापरीक्षित वित्तीय अहवाल, ३१ मार्च २०२४ रोजी संमलेल्या वित्तीय वर्षासाठी संचालकांचा अहवाल आणि लेखापरीक्षकांचा अहवाल आणि इतर आवश्यक कागदांचे यांचा समावेश आहे, त्यासोबत संलग्न ज्य्यांचे ई-मेल पत्ते २९ नोव्हेंबर २०२४ रोजी इलेक्ट्रॉनिक स्वरूपात कंपनी/डिपॉझिटरी सहभागीदारांकडे नोंदणीकृत आहेत त्या सदस्यांना पाठवले आहे. उपरोक्त दस्तऐवज (वार्षिक अहवाल २०२३-२४) कंपनीच्या www.silinenetworks.com वेबसाइटवर, स्टॉक एक्सचेंज (बीएसई) म्हणजेच बीएसई लिमिटेड (बीएसई) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (एनएसई) च्या www.bseindia.com आणि www.nseindia.com अनुक्रमे आणि सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) www.evotingindia.com च्या वेबसाइटवर देखील उपलब्ध आहे. सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशनस अँड डिस्क्लोचर रिक्वायरेमेंट्स) विनियम, २०१५ च्या नियम ४४ आणि कंपनी कायदा, २०१३ चे कलम १०८ सवधाचिंता कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ च्या नियम २० च्या अनुपालनामध्ये एससीए परिचयक्रे आणि सेबी परिचयक्रे सुधारित केल्याप्रमाणे, कंपनीला तिच्या सर्व सभासदांना सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) द्वारे प्रेषित केलेल्या ई-मतदान सुविधेद्वारे इलेक्ट्रॉनिक पध्दतीने (रिमोट ई-व्होटिंग) कंपनीच्या एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केलेल्या सर्व टाखांवर त्यांचे मत वापरण्याची सुविधा प्रदान करण्यात आनंद होत आहे.

एजीएममध्ये इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदान करण्याची सुविधाही उपलब्ध करून दिली जाईल. जे सदस्य एजीएम मध्ये व्हीसी/ओव्हीएम द्वारे उपस्थित राहतील आणि त्यांनी आधीच रिमोट ई-व्होटिंगद्वारे आपले मत दिलेले नाही आणि अन्याय असे करण्यापासून प्रतिबंधित केलेले नाही, ते एजीएम दरम्यान मतदान करण्यास पात्र आहेत. कोणतीही व्यक्ती, जी कंपनीचे व्हिडीओ अर्ज घेत आणि एजीएमची सूचना पाठवल्यानंतर आणि कट-ऑफ तारखेनुसार शेअर्स धारण करूनगार कंपनीची सदस्य होते म्हणजेच गुव्वार, १९ डिसेंबर २०२४ रोजी एजीएमच्या सूचनेतील दीप क्रमांक १७ ते २५ मध्ये नमूद केलेल्या चरणांचे पालन केले जाऊ शकते. तथापि, एर खांडा सदस्य सीडीएसएल/एनएसडीएल वर रिमोट ई-व्होटिंगसाठी नोंदणीकृत असेल तर असा सदस्य (सदस्य) त्याचे/तिचे मत देण्यासाठी त्याचा/तिचा विद्यमान गुजर आयडी आणि पासवर्ड वाचू शकतो. संचालक मंडळाने एजीएममध्ये रिमोट ई-मतदान प्रक्रियेची छाननी आणि पाठदर्शक पध्दतीने करण्यासाठी आणि टाकलेल्या मतांची छाननी करण्यासाठी छाननीकर्ता म्हणून म.अमित अग्रवाल अँड असोसिएट्स, कॉर्पोरेट कंपनी सचिव (फर्म नोंदणी क्र.ख२०१०ईई१९६०० असलेले) यांची नियुक्त केली आहे. एजीएमपूर्वी रिमोट ई-व्होटिंगद्वारे आपले मत दिलेले सभासद देखील एजीएमला उपस्थित राहू शकतात परंतु त्यांना पुन्हा मतदान करण्याचा अधिकार असणार नाही. एजीएममध्ये ई-व्होटिंगची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल आणि एजीएममध्ये उपस्थित असलेले सदस्य, ज्यांनी एजीएमपूर्वी रिमोट ई-व्होटिंगद्वारे आपले मत दिले नाही, ते इलेक्ट्रॉनिक माध्यमातून एजीएममध्ये मतदान करू शकतात. जर तुम्ही गुप्तता ई-मेल पत्ता नोंदवला नसेल, तर कृपया खालील सूचनांचे अनुसरण करा:

वारंत्तिक स्वरूपात
भागधारणा केलेले भागधारक

कंपनीचे व्हिडीओ अर्ज वास्तविक स्वरूपात धारण केलेल्या आणि ज्यांनी त्यांचे ई-मेल पत्ते नोंदणीकृत केलेले नाहीत, त्यांचे ई-मेल पत्ते लिंक इन्टायम इंडिया प्रा. लि. वर नोंदणीकृत होऊ शकतात. लि., त्याच्या स्वयंम द्वारे - भागधारकांसाठी स्वयं-सेवा पोर्टल, ज्याला https://liiplweb.linkintime.co.in/rnthelpdesk/Service_Request.html या वेबलिनकवर प्रवेश करता येईल.

डोमेट स्वरूपात
भागधारणा केलेले भागधारक

ई-मेल पत्त्याच्या नोंदणीसाठी, सभासदांना विनंती आहे की, त्यांनी डिपॉझिटरी सहभागीदार (डीपी) कडे डिमेंट भागधारणेच्या संदर्भात डिपॉझिटरी सहभागीदाराने विहित केलेल्या प्रक्रियेचे पालन करून त्यांचा ई-मेल पत्ता नोंदवावा.

रिमोट ई-मतदान आणि व्हीसी/ओव्हीएम द्वारे एजीएममध्ये उपस्थित राहण्यासंबंधीच्या तपशिलांसाठी, कृपया एजीएमच्या सूचनांचा अविभाज्य भाग असलेल्या टीप क्रमांक १७ ते २५ सह नोंद घ्या. वार्षिक अहवालाचा भाग म्हणून एजीएमची सूचना पाठवल्यानंतर आणि कट-ऑफ तारखेनुसार या आणि सीडीएसएलच्या www.evotingindia.com या वेबसाइटवर आणि स्टॉक एक्सचेंज अर्थात बीएसई लिमिटेड (बीएसई) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (एनएसई) च्या अनुक्रमे www.bseindia.com आणि www.nseindia.com आणि वेबसाइटवर उपलब्ध आहे. एजीएमची सूचना सीडीएसएलच्या www.evotingindia.com या वेबसाइटवरील उपलब्ध असेल. सभा सुरू होण्याच्या नियोजित वेळेच्या १५ मिनिटे आधी आणि नंतर एजीएमच्या सूचनेचा भाग बनवलेल्या नोंदस्वरूचे नमूद केलेल्या प्रक्रियेचे पालन करून सदस्य व्हीसी/ओव्हीएम पध्दतीने एजीएममध्ये सामील होऊ शकतात.

सीडीएसएल ई-व्होटिंग प्रणालीवरून एजीएम आणि ई-व्होटिंगला उपस्थित राहण्याबाबत तुम्हाला काही शंका किंवा समस्या असल्यास, तुम्ही helpdesk.e-voting@cdslindia.com वर ई-मेल लिहू शकता किंवा टोल फ्री क्रमांक १८०० २१ ०९९११ वर संसर्क साधू शकता. इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदान करण्याच्या सुविधेशी संबंधित सर्व तक्रारी श्री. राबेला रजनी, वॉरड व्यवस्थापक, (सीडीएसएल) सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड, ए.विंग, २५ वा मजला, सीधान फ्लूब्लेक्स, मंगलनाल मिल कंपाउंड, एन एम जोशी मार्ग, लोअर फ्लड (पूर्व), मुंबई - ४०००१३ (यांच्या संबंधित केलेल्या जाऊ शकतात किंवा helpdesk.e-voting@cdslindia.com वर ई-मेल पाठवा किंवा टोल फ्री क्रमांक १८०० २१ ०९९११ वर कॉल करा.

रोहित मेहरा यांच्या वतीने व करीता
सिटी नेटवर्क्स लिमिटेडचे रिजोल्यूशन प्रोफेझनल
आयपी नोंदणी क्र. आयबीबीआय/आयपीए-००१/आयपी-पी००७९९/२०१७-२०१८/११३७४
सुरेश कुमार

कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी
सिटी नेटवर्क्स लिमिटेड
सदस्यत्व क्र. एसीएन१४३१०



सिडको
शहरांचे शिल्पकार

बोली निमंत्रण सूचना

हेटावणे धरण ते डब्ल्युटीपी जिते, बीपीटी दिघाती, दिघोडे एमआयडीसी, वहाळ एमबीआर व पीसीबी रेंती बंदर येथे हेटावणे जलपुरवठा योजने अंतर्गत फ्लोमिट्सकरिता विविध अल्ट्रासोनिक/इलेक्ट्रोमॅग्नेटिक फ्लोमिट्सची परिरक्षा आणि किरकोळ दुरुस्तीचा पुर्वठा

सिडको महाराष्ट्र लिमिटेड हे खाली नमुद केलेल्या कामासाठी सिमेन्स/एबीबी/क्रोहो मार्शल/ईअॅम्बुडज बनावटीचे अल्ट्रासोनिक/इलेक्ट्रोमॅग्नेटिक फ्लोमिट्सचा पुर्वठा व परिरक्षा सारखे समान स्वरूपाचे कार्य पूर्ण करण्याचा अनुभव असणारे अनुभवी भावी बोलिदारांकडून ई-निविदा प्रक्रियेद्वारे ऑनलाईन बाब द टक्केवारी निविदा मागवित आहेत.

१. कामाचे नाव: हेटावणे धरण ते डब्ल्युटीपी जिते, बीपीटी दिघाती, दिघोडे एमआयडीसी, वहाळ एमबीआर व पीसीबी रेंती बंदर येथे हेटावणे जलपुरवठा योजने अंतर्गत फ्लोमिट्सकरिता विविध अल्ट्रासोनिक/इलेक्ट्रोमॅग्नेटिक फ्लोमिट्सची परिरक्षा आणि किरकोळ दुरुस्तीचा पुर्वठा.

२. सी.ए.क्र.: ०१/सिडको/ईई(हेटावणे)/२०२४-२५, **३. बोली मांडण्याची रक्कम:** रु.७३,८६,९००.०० (जीएसटी वागळून). **४. इटरे:** रु.७४,०००/-, **५. पुर्तता कालावधी:** १०९५ (एक हजार पंच्याणवा) दिवस (पावसाळ्यासह) अर्थात ३६ महिने. **६. निविदा प्रक्रिया शुल्क:** रु.५,९००/- (१८% जीएसटी समाविष्ट) (ना-पतावा).

बोली कार्यक्रमासह बोली दस्तावेज <https://mahatenders.gov.in> या अधिकृत वेबसाईटवर ०५.१२.२०२४ रोजी १७.०१वा. पासून उपलब्ध होईल.

अधिकक्षक अभियंता
(डब्ल्यु/एस)

CIN - U99999 MH 1970 SGC-014574
www.cidco.maharashtra.gov.in (सिडको/नससर्क/३४५/२०२४-२५)

जाहीर नोटीस

तमाम लोकांस कळविण्यात येते की, सदर मिळकतीच्या विद्यमान मालकांनी यांच्या खालील परिशिष्टात वर्णन केलेल्या मिळकतीचे मालकी हक्कांबाबत खात्री दिली आहे व सदर मिळकत पूर्णपणे निवैध, निजोखमी असल्याबद्दलची तसेच खाणा पणन योग्य हक्क (मार्केटबल टायटल) असल्याबद्दलची खात्री दिली आहे. तरी सदर जमीन मिळकतीवर अन्य कोणावाही, कोणत्याही प्रकारचा मालकी हक्क हितसंबंध उदा. गहाण, दान, पोरणी, चार्ज, लिज, कोर्ट डिक्री, कोर्टात वादचा विषय, भाडेकरू हक्क, कूळ, ताबा वहिवाट लायपस, वारसा हक्क, कर्ज, बोजा, करार, मदार, मुखत्यारपत्र, अक्षर अन्य कोणावाही प्रकारे, हक्क हितसंबंध व मालकी अधिकार असल्याच्या त्यांनी सदर नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून १० दिवसांच्या आत कागदपत्रे व यांच्या सत्यातीसह लेखी हस्तकृत नोंदवून आमची खात्री पटवून दयावी. वरील कोणाचीही हरकत न आल्यास सदरील जमीन मिळकत पूर्णपणे निवैध निजोखमी व बोजारहित आहे व त्यावर कोणाचाही कोणत्याही प्रकारचा हक्क हितसंबंध व अधिकार नाही व तसा कोणावाही कोणत्याही प्रकारचा हक्क, हितसंबंध व अधिकार असल्याच्या त्यांनी तो जाणीवपूर्वक समजून उमजून सोडून दिलेला आहे. असे समजण्यात येईल व नंतर कोणाचीही हरकत/तक्रार चालणार नाही यांची नोंद घ्यावी.

परिशिष्ट :

गाव - म्ह्कल, तालुका - कल्याण, जिल्हा - ठाणे	नाव	गत क्र.	क्षेत्रफळ हे. आर. चौमी.	आकार रु. पै.
विनो के जोसेफ मेरी विनो जोसेफ	११०/३/अ/२	२.०६.००	३.००	
	११०/३/अ/१	१.७२.००	२.५०	
	११०/३/ब/१	१.३४.००	१.३१	

ठिकाण : कल्याण
दिनांक : ०४/१२/२०२४

टी. एन. त्रिपाठी
पता:- ऑफिस न. २०३ २nd फ्लोर शोला इस्ट ३०ते मासिवली कल्याण ईस्ट ४२२कॉटे
मो. ८४५०९०९९५५

COURT ROOM NO: 81, mazgaon IN THE BOMBAY CITY CIVIL COURT AT BOMBAY
SUMMARY SUIT NO. 568 OF 2017
(UNDER ORDER V, RULE 20 (1-A) OF THE CODE OF CIVIL PROCEDURE, 1908, FOR PAPER PUBLICATION)

Plaint lodged on 03.04.2017
Plaint admitted on 03.05.2017
SUMMONS to Answer Plaintiff
Under section 0, XXXVII, Rule 2 Of the Code of Civil Procedure, 1908.
M/S. MRK FOODS PVT. LTD.,
A company registered under the Companies act, 1956, having its Registered office at Vijay house Ground floor, Devidayal Compound Bhandup (West), Mumbai-400078.
Through its authorized signatory Mr. Kader Memon ...**Plaintiff**
VERSUS
1. M/S. GOLDEN ELEPHANT HOSPITALITY PRIVATE LIMITED,
A Private Limited Company Having Registered Address at Unit No. 1, The New Mahalaxmi Silk Mills Premises, Mathuradas Mill Compound, N M Joshi Marg, Mumbai - 400013
2. MR. VIKRAM KUKREJA, Director of M/S. Golden Elephant Hospitality, Private Limited Having Address At 1627, Sector 18-B, Chandigarh - 160018
3. RAKESH SHUBAKER TALWAR, Director of M/S. Golden Elephant Hospitality Private Limited, Having Address At 12B, Flat No.6, Navjeevan Colony, Mory Road, Mahim, Mumbai-400016
...**Defendants**
To,
Issue Writ of Summons:
1. M/S. GOLDEN ELEPHANT HOSPITALITY PRIVATE LIMITED,
2. MR. VIKRAM KUKREJA
Above named Defendants,
(As per order dated 17.10.2024 in presiding in court Room No. 81, The Hon'ble Judge Shri. Sangram S. Shinde) in Exh-8 as per plaintiff clause 'a' "**GREETINGS**", WHEREAS the above-named Defendant has/have instituted a Suit in this Hon'ble Court against you the above-named Defendant/s Under Order XXXVII, Rule 2 of the Code of Civil Procedure, 1908.
THE PLAINTIFF THEREFORE PRAYS:-
a. The present Suit be decree
b. That this Hon'ble Court be pleased to grant a decree and an order in favour of the Plaintiff and against the Defendants, directing the Defendants to jointly and/or severally pay to the Plaintiff, an amount of INR 89,773/- (Rupees Eighty-Nine Thousand Seven Hundred and Seventy-Three Only) with interest @24% per annum from the date of filing of the suit till Payment and/or realization thereof;
c. That the cost of the Suit be provided for; and
d. Such other and further orders be passed, as the nature and circumstances of the case may require and/or this Hon'ble Court may deem fit and proper.
You are hereby summoned to cause an appearance to be entered for you, within ten days from the service hereof, in default where the Plaintiff will be entitled at any time after the expiration of such ten days to obtain a decree for the sum of INR 89,773/- (Rupees Eighty-Nine Thousand Seven Hundred and Seventy-Three Only) and such sum as prayed for and for costs, together with such interest, if any, as the Hon'ble Court may order.
If you cause an appearance to be entered for you, the Plaintiff will thereafter serve upon you a summons for judgment at the hearing of the Suit, which you will be entitled to ask the Hon'ble Court for leave to defend the Suit.
Leave to defend may be obtained if you satisfy the Hon'ble Court by an Affidavit or otherwise that there is a defence to the suit on merit or that it is reasonable that you should be allowed to defend the suit.
Given under my hand and the seal of this Hon'ble Court.
Dated this 6 day of Nov., 2024
Sd/-
for Registrar,
City Civil Court,
Mumbai.

Seal Seal Seal

M/s. Pritesh Burad Associates
Advocates for the Plaintiff, Having its office at: 502, Prospect Chambers, D.N. Road Fort, Mumbai - 400 001 Advocate contact: - 113489 Contact: Mobile- 09819154356, Landline-022-25436272 Email- adv.burad@gmail.com

Seal Sd/-
Advocates for the Plaintiff Signature

NOTE: Next date in this suit is 20.12.2024. Please check the status and next/ further date of this Suit on the official web-site of the City Civil & Sessions Court, Gr. Bombay.



अजमेरा रिवल्टी अँड इन्फ्रा इंडिया लिमिटेड

सीआयएन : L27104MH1985PLC036659
नोंदणीकृत कार्यालय : सिटी मॉल, लिंक रोड, अमेरी (९), मुंबई - ४०० ०५३.
फोन : + ९१ २२ ६६४४०००, फॅक्स : + ९१ २२ २६३२५२०२
ई-मेल आयडी : investors@ajmera.com, वेबसाइट : www.ajmera.com

भागधारकांना सूचना

गुंतणूकदार विशिष्ट व संरक्षण निधीमध्ये समभागांचे हस्तांतरण

सदर सूचना केल्या जाऊन, २०१३ चे अनुच्छेद १४४ (६) व अन्य लागू तरतुदी सहकारित कॉर्पोरेट कामकाज न्यायमंडळात अविनिर्णित गुंतणूकदार विशिष्ट व संरक्षण निधी प्रतिक्रिया (सिमा, लेखापरीक्षण, हस्तांतरण